

## महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१५

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

दिवा (जि.ठाणे) येथील बांधकाम व्यवसायिकाची झालेली हत्या

(१) ९६६३ (०८-०४-२०१५). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिवा (जि.ठाणे) येथे संदिप वामन पाटील या बांधकाम व्यावसायिकांची दिनांक १९ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास गोळ्या झाडून व तलवारीने वार करून निघून हत्या केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी पोलिसांनी दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०६-२०१५) :(१) होय, हे खरे आहे काय.

(२) प्रकरणी, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७४/१५ भादंवि सं कलम ३०२., १२० (ब), १४३, १४४, १४७, १४८, १४९ भा.ह.का. कलम ३ (२५) मुंपोअॅ कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे दिनांक १९.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील ४ आरोपींना दिनांक २९.१.२०१५ रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांचेविरुद्ध दिनांक २४.०४.२०१५ रोजी मा.न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये  
अंगणवाडी व शाळांमधील मुलांची तपासणी

(२) ९६७५ (०७-०४-२०१५). श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय महिला व बाल कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ४३ (२)

- (१) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हयामध्ये अंगणवाडी व शाळांमधील मुलांची तपासणी करण्यासाठी किती गट कार्यरत आहेत,
- (२) या गटांनी सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षांमध्ये किती शाळा बालवाडया अंगणवाडयांची तपासणी केली आहे,
- (३) तपासणी केल्यानंतर हृदयविकार असलेली किती मुले सापडली व यापैकी किती मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (२२-०६-२०१५) :**(१) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हयामध्ये अंगणवाडी व शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात एकूण ७३ पथके व २ आश्रमशाळा अशी एकूण ७५ पथके कार्यरत आहेत.

(२) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत १ एप्रिल, २०१४ पासून अंगणवाडी तपासणी करण्यात येत आहे. या पथकामार्फत सन २०१२-२०१३ मध्ये ५०६३ शाळांची तपासणी केली. तसेच सन २०१३-१४ मध्ये या पथकामार्फत ५४६० अंगणवाडयांची (शहरी व ग्रामीण) व ५५६५ शाळांमधील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

(३) या तपासणीमध्ये सन २०१२-१३ मध्ये एकूण १०५ हृदयविकार असलेली मुले आढळून आली. त्यापैकी ६१ मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच सन २०१३-१४ मध्ये १०० हृदयविकार असलेली मुले आढळून आली. त्यापैकी ४९ मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

**राज्यातील ग्रामपंचायतीमधील आरक्षित जागांपैकी ८७% आरक्षित ग्रामपंचायत सदस्य पदे जात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त असल्याबाबत**

(३) ९७०१ (०७-०४-२०१५). श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ग्रामपंचायतीमधील आरक्षित जागांपैकी ८७% आरक्षित ग्रामपंचायत सदस्य पदे जात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदे भरण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करीत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) :**(१) दि. १८.१०.२०१४ रोजी झालेल्या पोट निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातील ८७% जागा जात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त राहिल्याचे राज्य निवडणुक आयोगाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.

वि.स. ४३ (३)

(२) शासनाकडून, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास निवडणुकांच्या, दिनांकापासून सहा महिन्यांची मुदतवाढ माहे ऑक्टोबर २०१२ मध्ये देण्यात आली होती. सदर मुदतवाढ दि. ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी लागू होती.

राज्य शासनाने सदर मुदतवाढ पुन्हा दिली असून दि. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या निवडणुकांसाठी ही मुदतवाढ लागू राहणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१४ मध्ये जात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त राहिलेल्या पदांनाही त्याचा लाभ होणार आहे.

रिक्त जागा भरण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाकडून वेळोवेळी पोट-निवडणुकांचे आयोजन करण्यात येते.

राज्य निवडणुक आयोगाने दि. २२.४.२०१५ रोजी आयोजित केलेल्या ३०७८ सार्वत्रिक व १८११ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका पार पडलेल्या आहेत व दि. २५.७.२०१५ रोजी ६३२ व दि. ४.८.२०१५ रोजी १२१२ पोट-निवडणुकांचे आयोजन केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील वाहन चालविण्याचा परवाना व पक्का परवाना मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ऑनलाईन प्रणाली बंद पडत असल्याबाबत**

(४) १७०४ (०४-०४-२०१५). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील वाहन चालविण्याचा परवाना व कायमचा परवाना मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ऑनलाईन प्रणाली बंद पडत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऑनलाईन प्रणालीमुळे परवाने देण्याच्या प्रमाणात घट झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय निष्पन्न झाले व तदनुषंगाने काय कार्यवाही केली वा करित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (०७-०७-२०१५) :(१) नाही. तथापि, दि. १५.०१.२०१५ रोजी एका दिवसाकरिता संगणक प्रणालीतील बिघाडामुळे STALL प्रणाली बंद पडल्याची घटना वगळता अशी बाब निदर्शनास आली नाही.

(२) नाही, ऑनलाईन प्रणालीमुळे शिकाऊ अनुज्ञप्ती देण्याच्या प्रमाणात कोणतीही घट झाली नाही. पक्क्या अनुज्ञप्ती संदर्भात उपलब्ध साधनसामुग्री व तपासणी अधिकारी यांच्या संख्येनुसार दैनिक कोटा निश्चित करण्यात आला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत**

(५) १७०५ (१०-०४-२०१५). श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याबाबतचा अहवाल गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेने माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान शासनास सदर केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अहवालानुसार निकृष्ट काम करणा-या ठेकेदारांकडून सदर रस्ते (अतिरिक्त निधी न देता) दर्जेदार करून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) :**(१) रस्त्यांचा दर्जा निकृष्ट आहे हे खरे नाही. तथापि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून मुख्यतः कामकाजाचे व प्रकल्प अंमलबजावणीमध्ये असलेल्या त्रुटीबाबत सुधारणात्मक सूचनांचा खंडवजा अहवाल जिल्हाधिकारी, पुणे यांना सादर केला आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही. मात्र गोखले इन्स्टिट्यूटने दिलेल्या सुधारणात्मक सूचनांच्या अनुषंगाने भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या कामांकरीता कार्यवाही करणेत येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**प्रादेशिक परिवहन उपकार्यालय हडपसर, पुणे प्रतिदिन नियमितपणे सुरु करण्याबाबत**

(६) १७०७ (०४-०४-२०१५). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे, हडपसर येथे प्रादेशिक परिवहन उपकार्यालयात महिन्यातून एक दिवस शिबीर लावले जाते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागरिकांच्या सोईसाठी व मागणीनुसार सदर कार्यालय प्रतिदिन नियमितपणे सुरु करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दिवाकर रावते (२०-०६-२०१५) :**(१) व (२) होय.

(३) प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांच्याकडून हडपसर परिसरात कार्यालयाकरिता जागा मिळण्याबाबतचा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी, पुणे यांना सादर करण्यात आला आहे. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे नवनगर विकास प्राधिकरण यांना देखील जागा मिळण्याबाबत विनंती केलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्हा परिषदेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी**

**साहित्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत**

(७) ९७२७ (०९-०४-२०१५). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्हा परिषदेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले वा त्यानुसार या प्रकरणातील दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) :(१) नाही.

(२), (३), (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील नागरी आणि ग्रामीण बँकांना आर्थिक पॅकेज देण्याबाबत**

(८) ९७२९ (१०-०४-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांचा मोठा वाटा आहे अनेक सहकारी बँका आर्थिक अडचणीत आहेत त्यांना मदतीची गरज आहे या बँका आर्थिक संकटात सापडू नयेत यासाठी त्यांना पॅकेज देण्याचा विचार राज्य शासनाने केला असल्याचे दिनांक ३० जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्य शासनाने कोणत्या बँकाला किती मदतीची गरज आहे याचा आढावा घेऊन किती पॅकेज देण्यात येणार आहे,
- (३) असल्यास, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी बँकेला पॅकेज देण्याचे जाहिर केल्यानंतर पॅकेजसाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०९-०७-२०१५) :(१) होय.

- (२) नागपूर, वर्धा व बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती विचारात घेवून दि. २७.३.२०१५ च्या शासन निर्णयान्वये रु. २१२.०० कोटी तर दि. ३१ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये रु. ३७.९७ कोटी इतके अर्थसहाय्य वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- (३) नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये  
कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत**

(९) ९७३६ (०६-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया - भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन १३ वर्षांचा कालावधी लोटला असून अद्याप अन्न व औषध प्रशासन विभागात १ सहायक आयुक्त (अन्न) व ३ अन्नसुरक्षा अधिकारी अशी ४ पदे मंजूर आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोन्ही जिल्ह्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून येथील भेसळखोरीवर प्रतिबंध घालण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर विभागातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करून दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे पद निर्माण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१६-०६-२०१५) :(१) भंडारा जिल्ह्यात सहायक आयुक्त (औषधे) व सहायक आयुक्त (अन्न) यांचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, औषध निरीक्षक-४ पदे व अन्न सुरक्षा अधिकारी यांची ८ पदे मंजूर आहेत. तसेच वर्ग-३ व ४ मधील ९ पदे मिळून एकूण २३ पदे मंजूर आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी स्वतंत्र पदे मंजूर नसून, सदर अधिकारी/कर्मचारी वर्गाकडून दोन्ही जिल्ह्यांचे काम हाताळण्यात येते.

(२) व (३) अन्न व औषध प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी अन्न विभागासाठी नवीन पदनिर्मिती प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर प्रस्तावावर वित्त विभागाच्या सल्ल्यानुसार कार्यवाही सुरु आहे

(४) लागू नाही.

**भंडारा जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात रिक्त पदे भरण्याबाबत**

(१०) ९७३७ (१०-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय आणि प्रतिष्ठितांच्या सोयीसाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहांच्या प्रशस्त इमारती उपलब्ध आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या सर्व विश्रामगृहांमध्ये रिक्त असलेली पदे अद्याप भरण्यात आली नसून त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रेंगाळलेली आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या अभ्यागतांना पर्यायी व्यवस्था म्हणून खाजगी हॉटेल्स येथे जावे लागते, हे खरे आहे काय,

(३) सदर विश्रामगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे काय, नसल्यास त्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात रिक्त असलेली पदे भरून देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

**श्री. चंद्रकांत पाटील (०४-०६-२०१५) :**(१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) होय.

(४) अभ्यागतांना विश्रामगृहामध्ये पूर्ण सेवा मिळण्याकरीता अनुभवी अशी वर्ग-४ ची पदे सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच विश्रामगृहाच्या देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष घेऊन वेळोवेळी देखभाल दुरुस्तीची कामे मंजूर निधीतून करण्यात येतात.

**भंडारा जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत**

**(११) १७४० (०७-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) :** सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने दिनदुबळ्या जनतेला आरोग्यविषयक उपाय करण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना अंमलात आणली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भंडारा जिल्ह्यात रुग्णांना या योजनेचे फक्त कार्ड बनविण्याकरीता संगणक ऑपरेटरकडे स्टेशनरीचा नेहमी तुटवडा असणे, यासाठी खाजगी कंपन्यांनी ठेवलेले बहुतेक संगणक परिचालक अप्रशिक्षित असल्यामुळे रुग्णांना लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेवर जिल्हा प्रशासनाचा सुध्दा दुर्लक्ष होत असून लाभ मिळेपर्यंत रुग्णांना ५-१० हजारावर खर्च पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर योजनेचा लाभ तात्काळ रुग्णांना मिळण्यासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला योग्य निर्देश देण्यात येणार आहेत काय ?

**डॉ. दीपक सावंत (०२-०७-२०१५) :**(१) होय.

(२) नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण २४८५०९ एवढे लाभार्थी कुटुंबे असून त्यापैकी एप्रिल, २०१५ अखेर २०६६९४ कुटुंबांना आरोग्य ओळखपत्र वितरीत करण्यात आली आहेत. अद्यापी १७३०० प्रिप्रिटेड स्टेशनरी शिल्लक आहे. सर्व केंद्र परिचालकांची नियुक्ती महाऑनलाईन मार्फत करण्यात आली असून ते सर्व प्रशिक्षित आहेत.

(३) नाही. सद्यःस्थिती जिल्ह्यात योजना शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार निशुल्कः पध्दतीने राबविण्यात येत आहे. तसेच रुग्णालयासंबंधी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही केली जाते.

**गोंदिया जिल्ह्यात वनविभागातर्फे जंगलाच्या परिसरात ३४ वन तलावाचे प्रस्ताव**

(१२) ९७४४ (०७-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, याकरीता गोंदिया जिल्ह्यात वनविभागातर्फे जंगलाच्या परिसरात ३४ वनतलावाचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गोंदिया जिल्ह्यातील वन्यप्राण्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता सदर वनतलावांच्या प्रस्तावाला शासन किती कालावधीत मंजूरी देणार आहे, सदर प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे नेमके कारण काय ?

श्री. एकनाथराव खडसे (१०-०७-२०१५) :(१) व (२) अंशतः खरे आहे.

केंद्र शासनाकडून नक्षलग्रस्त भागात स्थानिक गरजा लक्षात घेऊन करावयाच्या विकास कामांसाठी प्रतिजिल्हा रु.३०.०० कोटीप्रमाणे निधी "डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्ह्यांकरिता अतिरिक्त केंद्रीय सहाय्य" या योजनेद्वारे मंजूर करण्यात येतो. सदर निधी सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये देण्यात येणार होता. या योजनेतर्गत गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. सन २०१४-१५ मध्ये उपरोक्त रु.३०.०० कोटी पैकी रु.२०.०० कोटी केंद्रीय सहाय्य प्राप्त झाले. या योजनेतुन घ्यावयाच्या कामामध्ये वनविभागाद्वारे ३४ वनतलावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. तथापि निधी अभावी त्यापैकी रु.३३.९६ लक्षाच्या ३ प्रस्तावांना मान्यता देणे शक्य झाले. गोंदिया जिल्ह्यास देय असलेले उर्वरित रु.१०.०० कोटी अनुदान मिळण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यास उर्वरित प्रस्तावांना मंजूरी देणे शक्य होईल.

**भंडारा जिल्ह्यातील भटक्यांना वसाहतीकरीता जागा उपलब्ध करून देण्याबाबत**

(१३) ९७४५ (०९-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील भटक्या म्हणून ओळखल्या जाणा-यांचे आयुष्य स्थीर व्हावे व त्यांना निवारा मिळावा, यासाठी सन २०११ पासून राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु करण्यात आली, हे खरे आहे,

(२) असल्यास, राज्यात सर्वात जास्त भंडारा जिल्ह्यात भटक्यांचे वास्तव्य असून सुध्दा गेल्या तीन वर्षांपासून वसाहतीकरीता जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून योजनेचा लाभ भंडारा जिल्ह्यापर्यंत पोचू शकला नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, भंडारा जिल्ह्यातील भटक्यांना वसाहतीकरीता जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. राजकुमार बडोले (२०-०५-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) भंडारा जिल्ह्यातील विभाजन या प्रवर्गातील जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली असून सदर तालुक्यातील निवड केलेल्या पाच गावांमध्ये शासकीय जागा उपलब्ध असल्याची माहिती महसूल विभागाकडून मागविण्यात आली आहे. तसेच सदर निवड केलेल्या गावातील लाभार्थ्यांच्या निवडीकरीता लाभार्थी कुटुंबाची सर्वेक्षण यादी संबंधित ग्रामसेवक यांचेकडून मागविण्यात आली आहे. वरिलप्रमाणे माहिती प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी देण्याबाबत**

**(१४) १७५२ (०६-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्हा हा ऐतिहासिक पर्यटन स्थळे लाभलेला झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून प्रसिध्द असून या जिल्ह्यातील "क" दर्जाच्या ३२ पर्यटन स्थळांच्या निधी अभावी पाहिजे तसा विकास झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी देण्यासंबंधी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१५) :**(१) नाही.

(२) भंडारा जिल्ह्यातील २३ "क" वर्ग पर्यटन स्थळासाठी व तिर्थक्षेत्रासाठी विविध योजनेतर्गत रु.८३७.६३ लाख मंजूर केले आहेत.

प्रादेशिक पर्यटन योजनेतर्गत गायमुख पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रुपये ५० लाख, गोपीवाडा पर्यटन स्थळाच्या विकासासाठी रु.५१.१९ लाख वितरीत केले आहेत व कोरंभी येथील पर्यटन विकासासाठी रु. ४५ लाख इतक्या रकमेच्या कामांना मंजूरी देऊन रु. १० लाख वितरीत केले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**साकोली पंचायत समिती (ता.साकोली, जि.भंडारा) अंतर्गत येणा-या ग्राम वळद टोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाची पदे भरण्याबाबत.**

**(१५) १७५५ (०८-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) :** सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साकोली पंचायत समिती (ता.साकोली, जि.भंडारा) अंतर्गत येणा-या ग्राम वळद टोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते ४ वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शाळा व्यवस्थापन समितीने गट विकास अधिका-यांकडे शिक्षकांची मागणी केली असून जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा पालकवर्गाकडून घेण्यात आला असल्याचे दि.२१ जानेवारी, २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रातून निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शासनाने सदर शाळेत तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी कोणती कार्यवाही केली आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (२०-०६-२०१५) :**(१) नाही, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळद टोली येथे सद्यस्थितीत मंजूर संख्येनुसार ३ शिक्षक कार्यरत आहेत

(२) होय.

(३) शैक्षणिक कामासाठी अन्य शाळेत वर्ग केलेल्या एका शिक्षकास पूर्ववत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळद टोली या शाळेत वर्ग केले आहे.

शिक्षक निर्धारणानुसार ३ शिक्षक मंजूर आहेत व ३ शिक्षक कार्यरत आहेत.

#### मुरदोली-कोसमतोडी (ता.साकोली, जि.भंडारा) खमाटा बायपास

#### रस्त्याचे काम निधीअभावी रखडले असल्याबाबत

(१६) १७५६ (०९-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साकोली तालुक्यातील (जि.भंडारा) मुरदोली-कोसमतोडी खमाटा बायपास रस्ताचे काम निधीअभावी रखडले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बायपास रस्त्याचा आराखडा कोसमतोडी गावाच्या बाहेरून प्रस्तावित करण्यात आला असून याला संबंधित विभागाची मंजूरीसुद्धा प्राप्त झाली आहे, तसेच या रस्त्यासाठी शेतक-यांच्या जमीनीसुद्धा अधिग्रहीत करण्यात आल्या, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार प्रलंबित असलेल्या खमाटा बायपास रस्त्याचे कामासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात शासनाने निधी मंजूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (०९-०६-२०१५) :**(१) व (२) हे खरे नाही.

प्रश्नाधिन रस्त्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मंजूर असून त्या कामाकरिता रु. १०.१२ लक्ष करीता प्रशासकीय मंजूरी दिनांक ०३.०५.२०११ नुसार प्रदान करण्यात आलेली होती.

परंतु, सदर वळण मार्गाची संरेखा ही खाजगी जमिनीतून जात असल्यामुळे शेतक-यांनी त्यांच्या जमिनी उपलब्ध करून न दिल्यामुळे कामास सुरुवात झालेली नाही.

(३) प्रश्नांकित बायपास रस्त्याचे भूसंपादन व बांधकाम करण्याच्या कामास मार्च, २०१५ च्या अर्थसंकल्पात मंजूरी प्राप्त झाली असून, निधी, निकष व प्राधान्यक्रमाने काम हाती घेण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**कुडेगांव (ता.लाखांदुर, जि.भंडारा) येथील इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाबाबत**

(१७) १७७१ (०७-०४-२०१५). श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यातील कुडेगांव येथील पिसाराम नारायण बावनकुळे या ६४ वर्षीय इसमास इंदिरा आवास योजनेच्या प्राप्त निधीतील व्याजाच्या रकमेतून घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय सन २००४ मध्ये घेण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परंतु सदर इसमाचे मुळ दस्ताऐवज गहाळ झाल्याचे कारण पुढे करून संबंधित विभागाकडून श्री.बावनकुळे यांचे नाव घरकुल यादीतून वगळण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, आज १० वर्षांचा कालावधी लोटूनही न्याय व मिळाल्यामुळे श्री.बावनकुळे यांच्यावर उपासमारीची आलेली वेळ लक्षात घेता, शासनाने त्यांना घरकुल मिळण्यासंबंधी काही ठोस कार्यवाही केली आहे काय, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०६-२०१५) :(१) नाही.

(२) नाही. पंचायत समिती, लाखांदुर यांचेकडून दि.२.६.२००४ रोजी ८ लाभार्थ्यांचा प्रस्ताव प्राप्त झाला. सदर प्रस्तावामध्ये श्री.पिसाराम नारायण बावनकुळे यांचा समावेश होता. काही मुद्द्यांची पूर्तता करून यादी फेर सादर करण्याच्या सूचना दि.१७.६.२००४ च्या पत्रान्वये देण्यात आल्या. तदनंतर दि.२३.८.२००४ च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेल्या १० लाभार्थ्यांच्या प्रस्तावापैकी लाखांदुर मधील २ लाभार्थ्यांचा समावेश असून त्यामध्ये श्री.पिसाराम नारायण बावनकुळे यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांचे दस्तऐवज गहाळ होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) सद्यस्थितीत सन २००२ च्या मंजूर दारिद्र्य रेषेखालील यादीतील बेघर/कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. सन २००२ च्या दारिद्र्य रेषेखालील यादीत श्री.बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाही. इंदिरा आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठरविण्यात आलेले निकष पूर्ण होत नसल्यामुळे श्री.बावनकुळे यांना योजनेचा लाभ देता येणे शक्य होण्यासारखे नाही.

---

**पिक सुरक्षा विमा योजने मध्ये आंबा, डांळिब व केळी या फळांचा समावेश करणेबाबत**

(१८) १७७६ (०८-०४-२०१५). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पिक सुरक्षा योजनेमध्ये आंबा, डांळिंब व केळी या फळांचा समावेश नसल्याने कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटात अशी फळबाग धारक आर्थिक मदतीपासून वंचित राहतात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पिक सुरक्षा विमा योजनेअंतर्गत उपरोक्त फळांचा समावेश करणेबाबत शासन विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (३) पिक सुरक्षा विमा योजने अंतर्गत आंबा, डांळिंब, व केळी या फळांचा समावेश करणेबाबत शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. एकनाथराव खडसे (०४-०६-२०१५) :**(१), (२) व (३) सन २०११ पासून हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना प्रायोगिक तत्वावर आंबा, डांळिंब, केळी या फळपिकासह इतर पाच फळपिकांसाठी राज्यात राबविण्यात येत आहे. ज्या महसूल मंडळात अधिसूचित फळपिकांचे क्षेत्र किमान २० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा महसूल मंडळामध्ये उक्त फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येते.

#### मुंबईतील सुरक्षा रक्षक अद्यापी कंत्राटी पध्दतीने कामावर असल्याबाबत

(१९) ९७७८ (०६-०४-२०१५). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर मंदिरे, महामार्ग, उड्डाणपुल, ओएनजीसी, जेएनपीटी, बँका इत्यादिंच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामार्फत सन २०११ मध्ये भरती केलेले सुरक्षा रक्षक अद्यापी कंत्राटी पध्दतीने कामावर आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त सुरक्षा रक्षकांचा महिना २० ते २१ हजार रुपये पगार म्हणून सुरक्षा मंडळाकडे जमा केला जातो मात्र त्यांना केवळ ७ ते ९ हजार रुपये इतकाच पगार दिला जातो, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०६-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) नाही, हे खरे नाही.

महामंडळास कोणत्याही स्वरूपाचे शासकीय अनुदान/आर्थिक मदत प्राप्त होत नाही.

महामंडळातील सुरक्षा रक्षक ते सुरक्षा अधिकारी या संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार रु. १२ ते १७ हजार एवढे वेतन अदा करण्यात येते व त्यांच्या प्रशिक्षणापासून ते गणवेशापर्यंत आणि राज्य कामगार विमा योजना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा योजना, अर्जित रजा व रजा रोखणीकरण आणि किरकोळ रजा या

उद्दिष्टांवर महामंडळ प्रतिवर्षी बराच खर्च करते. हा खर्च प्रत्येकी प्रतिमहा सरासरी रु.४५००/- एवढा होतो. म्हणजेच महामंडळ प्रत्येक सुरक्षा रक्षकांमागे प्रति माहे वेतनासह रु.१६-१७ हजार एवढा खर्च करते व जी रक्कम शिल्लक रहाते ती आकस्मिक खर्च भागविणे व कार्यालयीन खर्च, अधिकारी/कर्मचारी वेतन या उद्दिष्टांवर खर्च करते आणि उर्वरित रक्कम महामंडळाच्या पायाभूत सुविधा व विकासासाठी ठेवण्यात येते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**भटक्या व विमुक्त समाजाचा शैक्षणिक आर्थिक, सामाजिक दर्जा  
उंचावण्यासाठी आश्रमशाळा स्थापन करण्याबाबत**

(२०) १७९४ (०९-०४-२०१५). श्री.संजय पोटनीस (कलिना) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील भटक्या व विमुक्त समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी के.जी.ते पी.जी. पर्यंत शिक्षण देणारी आश्रमशाळा संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे काय,

(२) असल्यास, उक्त विचाराधीन प्रस्तावावर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१४-०७-२०१५) :(१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**किनवट-माहूर- मांडवी (जि.नांदेड) येथील ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत**

(२१) ९८१९ (०७-०४-२०१५). श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) किनवट, माहूर व मांडवी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण, एमआरआय, इ. मशिन्स बंद स्थितीत असून तेथील गरीब रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकृत / अधिकारी यांच्या रिक्त पदांमुळे अनेक रुग्ण दगावले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सोयी सुविधेकरीता शासनाने कोणती व्यवस्था केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्यापर्यंत कोणतीच व्यवस्था केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**डॉ. दीपक सावंत (०२-०७-२०१५) :**(१) हे खरे नाही.

उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा (किनवट) व ग्रामीण रुग्णालय, माहूर, जि.नांदेड येथील क्ष-किरण यंत्र चालू स्थितीत असून रुग्णांना क्ष-किरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण रुग्णालय, मांडवी येथील नादुरुस्त क्ष-किरण यंत्र दुरुस्त करून घेण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. शासनाच्या धोरणानुसार या रुग्णालयांमध्ये एम.आर.आय. सुविधा उपलब्ध नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**पाचगांव येथील आश्रमशाळेतील पारधी समाजातील विद्यार्थ्यांने**

**चोरीच्या आरोपाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत**

(२२) ९८२५ (१०-०४-२०१५). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव (ता.करवीर) येथील शाहू माध्यमिक आश्रम शाळेतील नववीत शिकत असलेला विद्यार्थी कु.सुरज शामराप पोवार याने शिक्षकांकडून वारंवार होणाऱ्या चोरीच्या आरोपामुळे कंटाळून दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संस्था चालक व शिक्षकांना अटक करावी अशी संतप्त मागणी मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व चौकशीनुसार संबंधित दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१४-०७-२०१५) :**(१) होय.

(२) अशंत: खरे आहे.

संबंधित दोषी व संस्थेचे कार्यवाहक यांचेवर पोलीस कारवाई ची विनंती करण्यात आली.

(३) पोलीस विभागाकडून चौकशी चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**अण्णाभाऊ साठे महामंडळातील एनएसएफडीसीच्या निधीत करोडो रुपयांचा  
गैरव्यवहार, नियमांचे उल्लंघन करून कर्ज वाटप केल्याबाबत**

(२३) ९९०४ (०९-०४-२०१५). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अण्णाभाऊ साठे महामंडळातील एनएसएफडीसीच्या निधीत करोडो रुपयांचा गैरव्यवहार, नियमांचे उल्लंघन करून केलेले कर्ज वाटप या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय शासनाने माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी केलेल्या चौकशीचे निष्कर्ष काय आहेत,
- (३) असल्यास, चौकशीतील निष्कर्षानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१४-०७-२०१५) :**(१) व (२) होय. हे खरे आहे.

सदर प्रकरणी महामंडळाची शासनामार्फत व सीआयडी मार्फत चौकशीचे कामकाज सुरु आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगातील  
वेतन त्रुटी दूर करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत**

(२४) ९९४८ (०८-०४-२०१५). श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणेबाबत उमरगा-लोहारा येथील लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक २३ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्राव्दारे विनंती केली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२१-०७-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) राज्यातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहाय्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर केला असता वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायांच्या अनुषंगाने प्रस्ताव मा. मुख्यमंत्री यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.उस्मानाबाद यांच्या बेशिस्त व मनमानी कारभाराबाबत.**

**(२५) १९६८ (०७-०४-२०१५). श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा) :** सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.उस्मानाबाद यांच्या बेशिस्त व मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामे ठप्प झाल्याबाबत व त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत उमरगा-लोहारा येथील लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक ३१ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने संबंधिताद्वारे कोणतीच कार्यवाही झाली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे कोणती,

(४) उक्त प्रकरणी शासन कोणती व कॅव्हा कार्यवाही करणार आहे ?

**श्रीमती पंकजा मुंडे (२०-०६-२०१५) :**(१) होय. दिनांक २७.१.२०१५ रोजीचे निवेदन ई-टपालाद्वारे या विभागास प्राप्त झाले आहे.

(२), (३) व (४) प्रस्तुत निवेदनावर विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडून प्राप्त अहवालानुसार अधिक कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

**राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संपूर्ण अनुदान देण्याबाबत**

**(२६) १९७० (०९-०४-२०१५). श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) :** सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी २०० रुपये प्रति विद्यार्थी अनुदान दिले जाण्याचा शासन निर्णय असून त्यापैकी केवळ २५% इतकीच रक्कम संबंधित संस्थांना दिली जात असून



राज्यात विनाअनुदान तत्वावर सुमारे ३० वर्षांपासून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु असून त्यांना शासनाकडून अनुदान मिळत नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच व्यवसाय प्रशिक्षण परियोजना सन २०१४ या शोध प्रबंधातील विविध मागण्या मान्य करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दरमहा वाढविणेबाबत उमरगा-लोहारा येथील लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक २३ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्राद्वारे विनंती केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असल्यास, साधारणतः केंव्हापर्यंत उक्त संस्थांना संपूर्ण अनुदान देणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१६-०७-२०१५) :**(१) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध केलेल्या कच्च्या मालावरील खर्चाची तरतूद ही संस्थेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेच्या प्रमाणात दिली जाते. तसेच, खाजगी/ विना अनुदानित औ. प्र. संस्थांना शासकीय धोरणानुसार अनुदान अनुज्ञेय नाही.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

#### वैराग (जि.सोलापूर) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढविण्याबाबत

(२७) ९९७४ (०६-०४-२०१५). **कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वैराग (जि.सोलापूर) पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर, परंडा, तूळजापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत विस्तारलेले असल्याने या भागातील ७४ गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नियंत्रण ठेवणा-या पोलीस ठाण्यात केवळ २९ पोलीस कर्मचाऱ्यांवरच कार्यभार असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याने वैराग पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढविण्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गुन्हेगारी रोखण्याबाबत व पदे भरती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१५) :**(१) वैराग पोलीस ठाण्यामध्ये एकूण ३ पोलीस अधिकारी व ३१ पोलीस कर्मचारी असे एकूण ३४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे.

(२) सन २०१०, २०१२ व २०१३ मधील दाखल गुन्हे पाहता सन २०१४ मध्ये महत्वाचे भाग ५ च्या गुन्ह्यात घट झाली आहे.

बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीतील ७६ गावामधील २३ गावे, बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीतील ५ गावे व पांगरी पोलीस ठाणे हद्दीतील २९ गावे अशी एकूण ५७ गावे समाविष्टे करून बार्शी तालुका पोलीस ठाणे निर्माण करणेबाबत शा.नि.क्र. अ.पी.ओ ३१११/प्र.क्र. १०७ (अ)/पुर्बा-२/पोल-३, दि. ४.३.२०१४ अन्वये मंजूरी दिली असून बार्शी पोलीस ठाणेकरीता ६५ पदे नव्याने मंजूर केलेली आहेत.

(३) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सन २०११ मध्ये ४४१, सन २०१३ मध्ये ८१ व सन २०१४ मध्ये २४० पोलीस कर्मचारी यांची भरती केलेली आहे. सध्या सन २०१४ मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण चालू असून त्यांना जरी प्रमाणे पोलीस ठाणे निहाय वाटप करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रा. करीत आहे. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**धरणगांव नगरपालिकेने (जि.जळगांव) गेल्या तीन वर्षापूर्वी  
शासनाच्या सुजल व निर्मल अभियांतर्गत**

(२८) १००१० (०६-०४-२०१५). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धरणगांव नगरपालिकेने (जि.जळगांव) गेल्या तीन वर्षापूर्वी शासनाच्या सुजल व निर्मल अभियांतर्गत ४ कोटी १९ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सादर प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याची कारणे काय आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०४-०७-२०१५) :(१) होय.

(२) होय.

(३) व (४) धरणगाव नगर परिषद पाणी पुरवठा योजनेचा रु. ४१९.७३ लक्ष किंमतीचा भांडवली कामांचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. धरणगाव नगर परिषदेच्या रु. ७३.२९ लक्ष किंमतीच्या सुधारणा कामांना दि. १७.४.२०१३ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानाच्या धोरणानुसार पाणी पुरवठा योजनेतील सुधारणा कामे प्रथम पूर्ण केल्यानंतर त्याआधारे तयार होणा-या प्रकल्प प्रस्तावाच्या आधारे भांडवली कामांचा प्रस्ताव विचारात घेण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे धरणगाव नगर परिषदेच्या रु. ४१९.७३ लक्ष किंमतीच्या भांडवली कामांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानास दि. ३१ मार्च, २०१५ पर्यंत मुदतवाढ

देण्याचा व त्यानंतर सदर अभियानांतर्गत नवीन कामांना मंजूरी न देण्याचा निर्णय, शासन निर्णय, दिनांक २३ जानेवारी, २०१४ अन्वये घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणगाव नगर परिषदेची प्रस्तावित योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत घेण्याचे प्रस्तावित आहे.

**जामनेर व एरंडोल (जि.जळगांव) तालुक्यातील वाळूची वाहतूक करणा-या वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाच्या अधिका-यांनी केलेली कारवाई**

(२९) १००१२ (०४-०४-२०१५). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जामनेर व एरंडोल (जि.जळगांव) तालुक्यातील वाळू-गौण खनिजाच्या ठेकांचा लिलाव होण्यापूर्वी डिसेंबर, २०१४ मध्ये चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणा-या वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाच्या अधिका-यांनी कारवाई केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या कारवाईत किती दंड वसूल केला आहे,
- (३) असल्यास, बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणा-याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (१८-०६-२०१५) :(१), (२) व (३) होय. जामनेर व एरंडोल तालुक्यात डिसेंबर, २०१४ मध्ये गौण खनिजाच्या अवैध वाहतूक प्रकरणी १४ वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून, एकूण रुपये ३,९४,६००/- एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

**खानापूर (ता.देगलूर, जि.नांदेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत.**

(३०) १००६५ (०७-०४-२०१५). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खानापूर (ता.देगलूर, जि. नांदेड) येथे मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायतीने तीन एकर एवढी जागा उपलब्ध करून दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे,
- (३) सदरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

**डॉ. दीपक सावंत (०२-०७-२०१५) :**(१) हे खरे नाही.

सदर प्राथमिक आरोग्य केंद्र शासन निर्णय दि.१७.०१.२०१३ अन्वये मंजूर झाले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायत खानापूर यांनी उपलब्ध असलेली गायरानाची जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याबाबत ठराव करून तो तहसिलदार देगलूर यांच्याकडे सादर केला आहे. सदर जागा अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने अद्याप कार्यवाही सुरु झालेली नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सार्वजनिक बांधकाम विभाग (जि.नांदेड) भोकर अंतर्गत  
जि.जि.कन्स्ट्रक्शन कडून बनावट कामे झाल्याबाबत**

**(३१) १००६७ (१०-०४-२०१५). श्री.सुभाष साबणे (देगलूर) :** सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर व सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड या विभागांतर्गत सन २०१०-११, २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ या वर्षांमध्ये जि.जि.कन्स्ट्रक्शन, करखेली ता.धर्माबाद या कन्स्ट्रक्शन कडून रस्त्याची कामे बनावट दाखविणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे व जाणीवपूर्वक कामे प्रलंबित ठेवणे या कारणांमुळे सदर कन्स्ट्रक्शनवर दंडात्मक कारवाई करून परवाना रद्द करण्याची कार्यवाही शासनाने केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कारवाईचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास अद्यापी कारवाई झाली नसल्यास सदर कन्स्ट्रक्शनकडून झालेल्या व करण्यात येत असलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचे किंवा कामे प्रलंबित ठेवण्याचा प्रकार येतो, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रकांत पाटील (२०-०७-२०१५) :**(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**कुंडलवाडी-शेळगाव-चन्नापूर व पाटोदा-माष्टी (ता.बिलोली, जि.नांदेड)**

**या उपसा जलसिंचन योजनाबाबत**

(३२) १००७९ (०७-०४-२०१५). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी-शेळगाव-चन्नापूर व पाटोदा-माष्टी (ता.बिलोली, जि.नांदेड) या उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधीनी दि.१३/१०/२०१५ रोजी वा त्यासुमारास मा.जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली आहे,

(२) असल्यास, सदर उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्याचा दृष्टीने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) उक्त प्रकरणी अद्यापी कसलीच कार्यवाही झाली नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०४-०७-२०१५) :(१) अंशतः खरे आहे. विषयांकित मागणीबाबत दिनांक १३.०१.२०१५ रोजीचे निवेदन प्राप्त आहे.

(२) सदर योजना जलसंपदा खात्याच्या मालकीच्या नाहीत. तसेच ही योजना कुंडलवाडी विविध सहकारी संस्था व शंकर सहकारी कारखाना यांनी संयुक्तपणे अंशतः पूर्ण केलेल्या असल्याने, योजनांची उर्वरित कामे सुध्दा त्यांचे मार्फतच पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(३) जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही अपेक्षित नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी**

**अद्ययावत एस.टी. स्टँड उभारावे अशी मागणी केल्याबाबत**

(३३) १००९६ (०८-०४-२०१५). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी अद्ययावत एस.टी. स्टँड उभारावे अशी मागणी त्या तालुक्यातील नागरिकांकडून वेळोवेळी होत आली आहे, हे खरे काय,

(२) आजरा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण अशा आजरा एस.टी. स्टँड बांधकामासाठी शासन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२६-०६-२०१५) :(१) हे खरे आहे.

(२) आजरा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी सन १९७० साली जागा संपादीत करून ४ प्लटफॉर्म, चौकशी कक्ष, पार्सल रूम व कॅन्टीन यासह ८४'x२०' आकाराचे बसस्थानक १९७२ साली बांधण्यात आले आहे. तसेच आजरा आगार हे सन १९९१ मध्ये ८+१ गाळ्यांचे बांधण्यात आले

आहे. सध्या आजरा आगाराची ४५ नियते असून आजरा बसस्थानकावरून १७१ जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्या चालनात आहेत.

आजरा येथे सध्याच्या बसस्थानक जागेमध्ये नव्याने सर्व सुखसोयीनुसार बसस्थानक प्रस्तावित असून यामध्ये प्रवाशी फ्लाट, वाहतूक नियंत्रक कक्ष, आरक्षण कक्ष, महिला विश्रांतीगृह कक्ष, बसस्थानक वाहनतळाचे डांबरीकरण या कामाचा अंतर्भाव असून निधी उपलब्धेनुसार हे काम करण्याबाबत रा.प.महामंडळ प्रयत्नशील आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पैसेवारीची पध्दती नव्याने ठरविण्यासाठी शासन समिती स्थापन करणार असल्याबाबत**

(३४) १०१३३ (०७-०४-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दुष्काळी परिस्थिती असूनही पैसेवारीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्याचे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पैसेवारी ठरविण्याची पध्दत ब्रिटीशकालीन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने सर्वसमावेशक पध्दत ठरविण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रश्नाबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात आली काय,
- (४) असल्यास, अंमलबजावणीचा तपशील काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१५-०६-२०१५) :(१) नाही.

(२), (३) व (४) शासन निर्णय दि. ०६ एप्रिल, २०१३ अन्वये प्रचलित पैसेवारी पध्दतीचा पुनर्विचार करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतीम टप्प्यात आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर यशोचित निर्णय घेण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील प्रमुख शहरात नऊ आसनी विमानसेवा सुरु करण्याबाबत**

(३५) १०१६२ (०७-०४-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील प्रमुख शहरे नाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद येथे नऊ आसनी विमानांची शेड्युल्ड सेवा सुरु करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त विचाराधीन असलेल्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१५) :**(१), (२) व (३) राज्यातील प्रमुख शहरे हवाई मार्गे जोडण्यासाठी कमी आसन क्षमतेच्या नियमित हवाई सेवा सुरु करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्या अनुषंगाने विविध विमान कंपन्या तसेच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. सोबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे.

**पाटण (जि.सातारा) तालुक्यातील ढेबेवाडी येथे पाणलोट विकास योजनेतर्गत कल्स्टर क्र. ६५,६६ व ६७ या तीन प्रकल्पांमध्ये झालेला गैरव्यवहार**

**(३६) १०१८६ (०७-०४-२०१५). श्री.शंभुराज देसाई (पाटण) :** सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पाटण (जि. सातारा) तालुक्यातील केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट विकास योजनेतर्गत ढेबेवाडी विभागात कल्स्टर क्र. ६५, ६६ व ६७ हे तीन प्रकल्प तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त पाणलोट विकासाची कामे सुरु होण्यापूर्वीच स्वयंसेवी संस्थेच्या संगनमताने पाणलोट प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या व प्रवेश कामात येथील तालुका कृषी अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांनी कोटयवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तालुका कृषी अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांनी पाणलोट प्रकल्प अहवाल तयार होण्यापूर्वी लाखो रुपयांची रक्कम रोखीने स्वयंसेवी संस्थेला अदा केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने यासंदर्भात चौकशी केली आहे काय,
- (५) नसल्यास, चौकशी न करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१८-०६-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

- (२) सदरील प्रकरणी चौकशी अंती वित्तीय अनियमितता आढळून आली असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या तसेच स्वयंसेवी संस्थेकडील रक्कम व्याजासह वसूल करण्याच्या व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- (३) संस्थेस रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात आला असून संस्थेकडून रक्कम व्याजासह वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- (४) विभागीय कृषी सह संचालक, कोल्हापूर यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत महिंद मध्यम धरण  
प्रकल्पाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याबाबत**

(३७) १०२०८ (०८-०४-२०१५). श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात महिंद गावाजवळील वांग नदीवर सुमारे १५ वर्षांपूर्वी महिंद मध्यम धरण प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मध्यम धरण प्रकल्पाच्या सांडव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने सांडव्याच्या भिंतीची गळती लागली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सांडव्याच्या भिंतीची पडझड होऊन गळती लागली असल्याचे निदर्शनास येऊनही संबंधित विभागाने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत राज्य शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(५) नसल्यास, निर्णय न घेण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०७-२०१५) : (१) होय, महिंद ल.पा.तलावाचे काम करण्यात आले आहे.

(२) होय.

(३) धरणास धोका नाही, परंतु सांडवा भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती असल्याने सांडवा धोकादायक स्थितीमध्ये आहे.

(४) धरणाचे सांडवा भिंतीचे विशेष दुरुस्तीचे काम स्वतंत्रपणे प्रशासकीय मान्यता घेऊन व निधीच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पाटण विधानसभा मतदारसंघात पवनऊर्जा कंपन्याकडून ग्रामपंचायतीना मिळणा-या ठोक अंश  
अनुदानामध्ये सरपंच व ग्रामसेवकाने सरासरी ५२ लक्ष रुपयांचा गैरव्यवहार केल्याबाबत**

(३८) १०२१३ (०८-०४-२०१५). श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मौजे भांबे, कुशी व सावरघर या गावांना त्यांच्या हद्दीत असणा-या पवनचक्की प्रकल्पांकडून गावांच्या विकासाकरीता ठोक अंश अनुदान दिले जात असून या अनुदानाच्या रक्कमेत भांबे ग्रामपंचायतीचे सरपंच व संबंधित ग्रामसेवक यांनी संगनमताने सन २०१०-११ मध्ये सुमारे ५२ लक्ष रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय,



- (३) असल्यास, ग्रामपंचायतींना त्यांच्या विकासकामांकरिता मिळणा-या निधीमधून अनुदानाचा संगनमताने गैरव्यवहार करणारे संबंधित गावचे सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, अशा प्रकारचे गैरव्यवहार करून डोंगरी भागातील अशिक्षित ग्रामस्थांची फसवणूक करणा-या सरपंच व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर शासनाने कोणती कारवाई करणार आहे व त्याचे थोडक्यात स्वरूप काय,
- (५) अद्याप याबाबत शासनाने निर्णय घेतला नसल्यास निर्णय न घेण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (१०-०७-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मौजे भांबे, कुशी व सावरघर या गावांना त्यांच्या हद्दीत असणा-या पवनचक्की प्रकल्पांकडून गावांच्या विकासाकरिता ठोक अंशदानाची रक्कम मिळते. सन २००९-१० अखेर भांबे, कुशी व सावरघर तालुका पाटण या ग्रामपंचायतींना अनुक्रमे ठोक अंश अनुदानाची रक्कम रुपये ९,९२,४७४/-, रुपये ३,७०,४६०/-, व रुपये ११,२७,०६६/- असे एकूण रुपये २४,९०,०००/- अनुदान प्राप्त झाले आहे.

सादर ग्रामपंचायतीचे सन २०१०-११ मध्ये सन २००७-०८ ते २००९-१० या कालावधीचे लेखा परिक्षण झाले असून ग्रामपंचायत भांबेचे लेखा परिक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या बाबीमध्ये आक्षेपाधिन रक्कम रु.२१,०२,५१५/- ग्रामपंचायत कुशीचे लेखा परिक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या बाबीमध्ये आक्षेपाधिन रक्कम रुपये १९,७७,३११/- व ग्रामपंचायत सावरघरचे लेखा परिक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या बाबीमध्ये आक्षेपाधिन रक्कम रुपये १४,६४,९८४/- अशी एकूण रुपये ५२,४४,८१०/- आक्षेपाधिन ठेवण्यात आली आहे.

(२) होय. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाटण यांचेमार्फत चौकशी करण्यात आली आहे.

(३) श्री. एस. एस. नाळे संबंधित तत्कालीन ग्रामसेवक यांचे विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात येवून त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

तसेच सहाय्यक आयुक्त (चौकशी) परिषद सेवक पुणे विभाग, पुणे यांचे मार्फत विभागीय चौकशी सुरु केली आहे. वरील तीनही ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचांना नोटीस देवून प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (२) नुसार कारवाई का करण्यात येवू नये तसेच त्यांचेवर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये याबाबतचा लेखी खुलासा सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त होताच आरोप सिध्दतेनुसार पुढील कारवाई नियमानुसार करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील कामांची गुणवत्ता पडताळणी करणेबाबत**

(३९) १०२८५ (०६-०४-२०१५). डॉ.सुनिल देशमुख (अमरावती), डॉ.पंकज भोयर (वर्धा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील १० कामांची गुणवत्ता पडताळणी करून देण्याबाबत आयुक्त महानगरपालिका अमरावती यांना स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०७. जानेवारी, २०१५ चे पत्रान्वये अधीक्षक, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, अमरावती यांना कळविले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू मागणी नुसार या कामांच्या गुणवत्ता पडताळणीचे काम सुरु करण्यात आले आहे काय,
- (३) असल्यास, या गुणवत्ता पडताळणीत काय आढळून आले आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०६-२०१५) :(१) होय.

(२) होय.

(३) व (४) अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ अमरावती यांच्याकडून एकूण १० कामांपैकी ५ डांबरीकरणाचे कामाची गुणवत्ता तपासणी अहवाल अमरावती महानगरपालिकेस दिनांक १७.३.२०१५ रोजी प्राप्त झाले आहेत.

एकूण १० कामांपैकी ५ डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता पडताळणी झाली असून त्यामध्ये पुढील प्रमाणे काहीसे एकसारखे निष्कर्ष आढळून आलेले आहेत.

अ) बी.बी.एम.करीता मानकांपेक्षा मोठ्या आकाराची खडी वापरली आढळून आले आहे.

ब) डांबरीकरणाचे थराची जाडी अंदाजपत्रकीय तरतूदीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.

क) काही कामात रस्त्याचे काही भागात डांबराचे प्रमाण विनिर्देशपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.

ड) सदयस्थितीत करारनाम्यानुसार कामाची मुदत संपलेली असूनही काम पूर्ण झाले असल्याचे आढळून आले आहे.

३ क्रॉकीट रस्त्याबाबतच्या अहवाल महानगरपालिकेस अद्याप प्राप्त झालेला नाही.

एका रस्त्याच्या कामाबाबत जागेच्या वादामुळे अर्थवट स्थितीत बेड क्राक्रीटीकरण (Bed Concreting) झाले आहे.

तर १ काम महानगरपालिकेमार्फत झालेले नसल्याचे कामाची गुणवत्ता पडताळणी झालेली नाही.

महाराष्ट्रात ठिबक सिंचनासाठी सन २०१३-२०१४ या वर्षासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे

जाहीर करून अद्याप सदर अनुदान देण्यात न आल्याबाबत

(४०) १०३२७ (०७-०४-२०१५). श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.प्रदीप नाईक (किनवट) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्रात ठिबक सिंचनासाठी सन २०१३-२०१४ या वर्षासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे जाहीर करून अद्याप सदर अनुदान देण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, तसेच सोलापूर जिल्ह्याचे सन २०१३-२०१४ चे थकीत अनुदान तसेच सन २०१४-१५ चे थकीत अनुदान तसेच सन २०१४-२०१५ चे ठिबक सिंचनाचे अनुदान तातडीने देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१६-०६-२०१५) : (१) व (२) केंद्र शासनाकडून सन २०१३-१४ वा वर्षासाठी प्राप्त झालेल्या निधी सन २०१२-१३ मधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी वापरण्यात आल्याने सन २०१३-१४ साठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सन २०१३-१४ मध्ये सुक्ष्म सिंचनाचे प्रस्ताव स्विकारण्यात आले नाहीत. तथापि, सन २०१३-१४ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिंचन संच बसविले त्यांचे प्रस्ताव स्विकारून त्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून प्रस्ताव स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर शेतकऱ्यांना वाटपासाठी लवकरात लवकर अनुदान उपलब्ध होईल.

(३) सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०१३-१४ चे प्रस्ताव स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वाटप होईल.

सन २०१४-१५ मधील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आर.टी.जी.एस.व्दारे जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शेती महामंडळाने सन २००८ पासून पीक योजना बंद केल्याबाबत

(४१) १०३३१ (०८-०४-२०१५). श्री.बबनराव शिंदे (माढा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शेती महामंडळाने सन २००८ सालापासून पीक योजना बंद केल्याने माळशिरस तालुक्यातील, श्रीपूर, सदाशिवनगर व शिवपुरी आदि ऊस मळ्यांतर्गत काम करणारे अनेक शेतमजूर होऊन स्थलांतरीत करित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शेतकरी स्थलांतरीत होऊ नयेत म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१७-०७-२०१५) : (१) असे निदर्शनास आले नाही.  
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा भाईंदर (जि.ठाणे) शहराला वाढत्या लोकसंख्येच्या  
तुलनेमध्ये अपुरा पाणी पुरवठा होत असल्याबाबत

(४२) १०३३४ (०८-०४-२०१५). श्री.नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा भाईंदर (जि.ठाणे) शहराला वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अपुरा पाणी पुरवठा होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहराची सध्याची असलेली लोकसंख्या त्यास शासकीय निकषानुसार किती पुरवठा आवश्यक आहे, प्रत्यक्षात शहराला किती पाणी पुरवठा होत आहे,
- (३) असल्यास, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आवश्यक असलेला वाढीव पाणी पुरवठा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०६-२०१५) : (१) होय.

- (२) मिरा-भाईंदर शहरास शासकीय निकषानुसार १७२ द.ल.ली. प्रतिदिन पाणी आवश्यक आहे. परंतु शहरात प्रत्यक्षात १३६ द.ल.ली. पाणी पुरवठा होतो.
- (३) मिरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने महानगरपालिकेसे ७५ द.ल.ली. प्रतिदिन पाणी मंजूर केले आहे. या प्रकल्पाकरीता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत निधीचा पहिला हप्ता रु. ८३.७२ कोटी शासनाने उपलब्ध करून दिलेला असून महानगरपालिकेमार्फत सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मीरा-भाईंदर (जि.ठाणे) शहरातील पोलीस स्टेशनचा दर्जा  
अजूनही ग्रामीण स्वरूपाचा असल्याबाबत

(४३) १०३४६ (०६-०४-२०१५). श्री.नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मीरा-भाईंदर (जि.ठाणे) शहरातील पोलीस स्टेशनचा दर्जा अजूनही ग्रामीण स्वरूपाचा आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरहू शहरात अजूनही आयुक्त दर्जाचा अधिकारी उपलब्ध नाही, हे ही खरे आहे काय
- (३) असल्यास, सदरहू शहराची लोकसंख्या विचारात घेता पोलीस स्टेशनला शहरी दर्जा देऊन आयुक्तांची नियुक्ती करण्याबाबत शासन विचार करणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१५) :**(१) होय. उपविभागीय पोलीस अधिकारी मिरारोड विभाग व त्यांचे कार्यक्षेत्रातील भाईंदर, काशिमीरा, मिरारोड, नवघर, उत्तन अशी पोलीस ठाणे कार्यरत असून नवनिर्मित नयानगर पोलीस ठाणे पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात येते.

(२), (३) व (४) महसूल विभागाच्या दि. १७ जुन, २०१४ च्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नविन पालघर जिल्हा अस्तित्वात आला आहे. भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्या विचारात घेता सद्यःस्थितीमध्ये आयुक्तांची नियुक्ती करणे शासनाच्या विचाराधिन नाही.

---

**मीरा-भाईंदर (जि.ठाणे) शहरात पोलीस स्टेशनची संख्या अत्यंत कमी असल्याबाबत**

**(४४) १०३४७ (०६-०४-२०१५). श्री.नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मीरा-भाईंदर (जि.ठाणे) शहराची लोकसंख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस स्टेशनची संख्या अत्यंत कमी आहे, हे खरे आहे काय,
- (२) शासनाच्या नियमानुसार लोकांच्या सुरक्षेच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने एका शहरात किती पोलीस स्टेशन अपेक्षित असतात,
- (३) असल्यास, त्यानुसार मीरा-भाईंदर शहरात एकूण किती पोलीस स्टेशन अस्तित्वात आहेत,
- (४) असल्यास, सदर ठिकाणी पोलीस स्टेशनची संख्या वाढविण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१५) :**(१) नाही.

- (२) महाराष्ट्र शासन, गृह विभाग शा.नि. दिनांक ०४/०५/२०११ अन्वये शासनाने नव्याने पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी विचारात घ्यावयाची मार्गदर्शक तत्वे व त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पोलीस ठाणे असतात.
- (३) सध्या मीरा-भाईंदर शहरातील उप विभागीय पोलीस अधिकारी मिरारोड विभाग व भाईंदर काशिमीरा, मीरारोड, नवघर, उत्तन व नयानगर पोलीस ठाणे कार्यरत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

इंदिरा आवास योजनेच्या सुमारे ३१७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याबाबत  
(४५) १०३५७ (०७-०४-२०१५). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय  
ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात इंदिरा आवास योजनेत लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्याच्या संथगतीमुळे या योजनेचे सुमारे ३१७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने राज्यात घरकुलापासून खरे लाभार्थी अद्यापी वंचित असल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल लवकरात लवकर मिळण्यासाठी ही योजना जलद गतीने राबविण्याकरिता तसेच घरकुल योजना संथगतीने व दिरंगाईने राबविणाऱ्या दोषी अधिकारी / कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०६-२०१५) :(१) नाही.

इंदिरा आवास योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येते. सदरच्या सुचनेनुसार घरकुलाचे बांधकाम स्वतः लाभार्थ्यांने करणे अपेक्षित आहे. तसेच सामान्य परिस्थितीत २ वर्षात व विशिष्ट परिस्थितीत ३ वर्षात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे.

तसेच लाभार्थ्यांना निधीचे वाटप घरकुल मंजूर केल्याबरोबर रु.३५,०००/- पहिला हप्ता, लिटल लेव्हल पर्यंत बांधकाम झाल्यानंतर रु.३५,०००/- दुसरा हप्ता व शौचालयासह घरकुल पूर्ण झाल्यानंतर रु.२५,०००/- तिसरा व अंतिम हप्ता अदा करण्यात येतो.

जानेवारी, २०१५ अखेर योजनेची आर्थिक व भौतिक प्रगती खालीलप्रमाणे :-

(रुपये कोटीत)

उद्दिष्ट	मंजूरी	पूर्ण	%	उपलब्ध निधी	खर्च	%
१७१७२२	१६७५२१	५००२९	२९.१	९०२.९२	७६१.३१	८४

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सोयगांव ( ता.जि.औरंगाबाद) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून  
होणारा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याबाबत

(४६) १०३६२ (०६-०४-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय पाणीपुरवठा  
आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोयगांव (ता.जि.औरंगाबाद) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त ठिकाणी पाणीपुरवठा करण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर (०९-०७-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) ऑक्टोबर, २०१४ पासून उद्भव विहिरी जवळ विद्युत पुरवठा साधारण: ४०० ते ४४० एवढ्या दाबाने होत नसल्याने पाणी पुरवठा करण्यास सातत्याने व्यत्यय येत होता. याबाबत वारंवार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली होती. तदनंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांनी दि. २३.२.२०१५ रोजी नवीन ट्रान्सफॉर्मर उद्भवाजवळ बसविल्यावर येथील विद्युत दाब ४०० ते ४४० मिळाल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर अशा चार ठिकाणी असलेल्या**

**मनोरुग्णालयांतील स्थितीची पाहणी करण्याचे आदेशाबाबत**

(४७) १०३७० (०९-०४-२०१५). प्रा.विरेद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर अशा चार ठिकाणी असलेल्या मनोरुग्णालयांतील स्थितीची पाहणी करण्याचे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ३० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा. उच्च न्यायालय या आदेशानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**डॉ. दीपक सावंत (१८-०६-२०१५) :**(१) जनहित याचिका क्र.११/२०१० प्रकरणी मा.न्यायालयाने दिनांक २९/०१/२०१५ रोजी अन्न व औषध प्रशासन व प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना चारही प्रादेशिक मनोरुग्णालयांची पाहणी करण्याचे आदेश दिले.

(२) व (३) त्यानुसार पाहणी करण्यात आली आहे. सदर पाहणीच्या अहवाल न्यायालयास सादर करण्यात आला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

**चिखली पंचायत समिती (जि. बुलडाणा) अंतर्गत ग्रामपंचायतीतील कर्मचा-यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता तसेच सेवा पुस्तिका अद्यावत ठेवणेबाबत**

(४८) १०३८३ (०७-०४-२०१५). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिखली पंचायत समिती जिल्हा बुलडाणा अंतर्गत ग्रामपंचायतीतील कर्मचा-यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता तसेच सेवा पुस्तिका अद्यावत करणे आणि भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडून ग्रामपंचायतीचा सहभागी रक्कम हिस्सा भरणा या संदर्भातील निवेदन संघटनेने माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चिखली तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचा-यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता तसेच सेवा पुस्तिका अद्यावत ठेवणे आणि भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडून ग्रामपंचायतीचा सहभागी रक्कम हिस्सा भरणा करण्यासाठी शासनाकडून काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहे ?

**श्रीमती पंकजा मुंडे (०२-०७-२०१५) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) शासन अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक ०७ ऑगस्ट, २०१३ नुसार ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन निश्चित करण्यात आले असून त्यानुसार किमान वेतन देण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत दिनांक ३०.१०.२०१३ नुसार कळविण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या व उत्पन्नानुसार १००%, ७५%, व ५०% शासन अनुदान देण्याबाबत शासन निर्णय दिनांक ०४.०३.२०१४ नुसार निर्णय झाला आहे. सदर अनुदान प्रत्यक्ष दिनांक ०१.०४.२०१४ नुसार लागू करण्यात आले आहे. कामगार विभागाने निश्चित केलेल्या दराने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास राहणीमान भत्ता देण्यात येतो. त्यानुसार शासनामार्फत वेळोवेळी आदेश देण्यात येतात. तसेच शासन निर्णय दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ नुसार ८.३३% रक्कम भविष्य निर्वाह निधी खाल्यात जमा करणे व १४ जुलै, २००९ नुसार सेवापुस्तक अद्यावत करणे याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद बुलडाणा स्तरावरून पंचायत समिती मार्फत दिनांक १८.०१.२०१४ नुसार सेवा पुस्तिका अद्यावत करणे, भविष्य निर्वाह निधी खाते उघडणे, कर्मचारी किमान वेतन व राहणीमान भत्ता अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच पत्र क्रमांक ८५१/२१.१२.२०१४ व क्रमांक ८९९/२१.०८.२०१४ नुसार सुधारित दराने वेतन/राहणीमान भत्ता/विशेष भत्ता सर्व ग्रामपंचायतीने अदा करण्याबाबत जिल्हा परिषद बुलडाणा मार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) कार्यवाही करण्यात आली आहे.



**सिल्लोड (जि.औरंगाबाद) तालुक्यात सिमेंट बंधा-यांची कामे करण्यात आली असून यातील अनेक सिमेंट बंधा-यांची कामे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत**

(४९) १०३९३ (०७-०४-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिल्लोड (जि.औरंगाबाद) तालुक्यात सिमेंट बंधा-यांची कामे करण्यात आली असून यातील अनेक सिमेंट बंधा-यांची कामे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची केली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त विभागाच्या जबाबदार अधिका-यांनी अद्यापपर्यंत सिमेंट बंधा-यांना भेट देऊन पहाणीही केली नाही हे लक्षात घेता शासन त्वरीत चौकशी करून दोषापितांवर कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्रीमती पंकजा मुंडे (२५-०६-२०१५) :**(१) नाही, हे खरे नाही.

- (२) शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता या पर्यवेक्षकीय अधिका-यांनी सिमेंट बंधा-यांची पहाणी केलेली आहे. तसेच या कामांवर कार्यकारी अभियंता यांनी एकूण २६ सिमेंट नाला बांधकामास भेटी दिलेल्या आहेत. देयके अदा करताना काम योग्य प्रकारे झाल्याचे तपासून देण्याची कार्यवाही कार्यकारी अभियंता यांनी केलेली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**सिल्लोड (ता.जि.औरंगाबाद) येथील सिल्लोड बस स्थानक स्वच्छ ठेवण्याबाबत**

(५०) १०३९८ (०८-०४-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिल्लोड (ता.जि.औरंगाबाद) येथील सिल्लोड बसस्थानक परिसराला घाण, कचरा व त्यामुळे पसरणा-या दुर्गंधीमुळे उकिरड्याची अवकळा आली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त बसस्थानकाच्या आवारात नव्हे तर फलाटावारही घाण कचरा साचलेला असतो त्यामुळे मोकट गायी, शेळ्या, डुकरे आदि प्राण्यांच्या दिवसभर सर्वत्र मुक्त वावर असतो मोकट जनावरे अगदली स्थानकातच शिरून दोन फलाटातील मोकळ्या जागेत प्रवाशानी सांडलेले खाद्यपदार्थ खात फिरतात, सदरहू बस स्थानकाची दुरवस्था झाली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर बस स्थानक स्वच्छ ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (०४-०७-२०१५) :(१) व (२) सिल्लोड बसस्थानकाच्या समोरच्या जागेची स्वच्छता आगाराच्या देखरेखीखाली दैनंदिन केली जाते. बसस्थानकाच्या पाठीमागील भाग दैनंदिन वापरात नाही. त्या ठिकाणी बाहेरील फळवाले, हॉटेलवाले व इतर व्यावसायिक त्यांचा कचरा रात्रीच्या वेळी आणून टाकतात. याबाबत विभाग नियंत्रक, औरंगाबाद व आगार व्यवस्थापक सिल्लोड यांच्या मार्फत पोलिस स्टेशन व नगर पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.

(३) पुर्वीची साफसफाई करणाऱ्या संस्थेद्वारे योग्य काम होत नसल्याने सदर एजन्सीस काळ्या यादित टाकण्यात येवून नविन एजन्सी नेमण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.